

निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतनासाठी बँकेत
संयुक्त बचत खाते उघडण्यास मान्यता
देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण १०.०५/प्र.क्र.१९६/भाग-१/कोषा प्र.५

मंत्रालय मुंबई-४०० ०३२.

तारीख: १९ जून, २०१३.

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण १०.०५/प्र.क्र.१९६/कोषा प्र.५, दिनांक -१२ डिसेंबर, २००७
- २) शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण १०.०५/प्र.क्र.१९६/कोषा प्र.५, दिनांक - ०४ जुलै, २००८

सुधारित शासन निर्णय —

निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त बचत खाते उघडण्यासाठी उपरोक्त संदर्भाकित क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे व त्या सोबत शपथपत्राचा विहित नमुना जोडलेला आहे. तर संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयान्वये “शासनाकडून वेळोवेळी निर्धारित केलेल्या नियमानुसार शपथपत्र द्यावे” असे आदेश देण्यात आले होते. परंतु त्यामध्ये किती रकमेच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घ्यावे याबाबत स्पष्ट खुलासा होत नसल्याने निवृत्तीवेतन धारकांना अडचण निर्माण होत होती. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांना निवृत्तीवेतनासाठी बँकेत संयुक्त खाते उघडण्यासाठी निवृत्तीवेतना धारकांकडून रु.१००/- च्या जनरल स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घेण्यात यावे. असा निर्णय शासनाने घेतला आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६१९१७१४३८९००५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

अ.म.जाधव

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव
२. मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे सचिव
३. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
४. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग
५. मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यासनांचे प्रमुख
६. प्रबंधक, मुळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
७. प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)- १, महाराष्ट्र, मुंबई
८. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
९. महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर
११. आयुक्त, आयकर (TDS)चर्नीरोड, मुंबई ४००००२
१२. आयुक्त, आयकर (TDS) सिव्हील लाईन, नागपूर ४४४००१
१३. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा) मुंबई
१४. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई

१५. सचिव, महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय, मुंबई
१६. प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१७. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
१८. मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१९. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली
२०. सर्व विभागीय आयुक्त
२१. सर्व जिल्हाधिकारी
२२. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२३. संचालक , लेखा व कोषागारे, मुंबई
२४. अधिदान व लेखाअधिकारी, मुंबई
२५. सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/ अमरावती
२६. मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई
२७. सहसंचालक, स्थानिक निधी लेखा मुंबई /पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती
२८. वित्त विभागातील सर्व कार्यासने
२९. निवड नस्ती कोषा प्र.५